

शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : आवि-०८२३/प्र.क्र.१४७/का-०८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : - ०८ सप्टेंबर, २०२३

वाचा:- आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.घरकूल-२०१२/प्र.क्र.३८(भाग-१)/का-१७, दि.२८ मार्च, २०१३

शासन परिपत्रक:-

राज्यातील ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची घरे कुडा- मातीची आहेत किंवा अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वाचा येथील दि.२८/०३/२०१३ च्या शासन निर्णयान्वये सन २०१३ पासून “शबरी आदिवासी घरकूल योजना” राज्यात राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामध्ये शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी अर्जदाराने सादर करावयाच्या कागदपत्राबाबत नमूद केलेले आहे. सदर योजनेसाठी अर्ज करतांना अर्जाचा विहित नमुना नमूद नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या नमुन्यामध्ये अर्जदारांकडून अर्जाची व वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करण्यात येते.

२. त्यामुळे वाचा येथील शासन निर्णयात नमूद केलेल्या कागदपत्रांऐवजी शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टामधील अर्जाचा नमुना व त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे विहित करण्यात येत असून त्यानुसार अर्ज व कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावीत. याव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी अर्जदारांकडे करू नये. अर्जदाराने अर्जाचा नमुना साध्या को-या कागदावर लिखित भरून सादर केल्यास तो स्विकारण्यात यावा. यासाठी छापील अर्जाचा आग्रह धरण्यात येऊ नये. सदर अर्ज व कागदपत्रे ही आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणा-या सर्व घरकूल (ग्रामीण) योजनांसाठी लागू राहिल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०९०८१७०४४८१४२४ असा आहे. सदरचे शासन परिपत्रक हे डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सतीश वि.कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२. मा.सभापती,महाराष्ट्र विधानपरिषद,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
४. मा.विरोधी पक्षनेता विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
५. मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
६. मा.उपाध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई.
७. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,मंत्रालय,मुंबई.
८. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव ,मंत्रालय,मुंबई.
९. मा. सर्व मंत्री, यांचे खाजगी सचिव.मंत्रालय,मुंबई.
- १०.मा. सर्व राज्यमंत्री, यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई.
- ११.मा. विधानसभा / विधान परिषद, सदस्य सर्व
१२. मुख्य सचिव,यांचे उप सचिव,मंत्रालय,मुंबई
- १३.अ.मु.स./प्र.स./सचिव,विभाग सर्व ,मंत्रालय मुंबई.
१४. सर्व विभागीय आयुक्त
१५. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
१६. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
१७. सर्व जिल्हाधिकारी,
- १८.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक
- १८.व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
- १९.अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर.
- २०.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद
- २१.सर्व प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- २२.सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- २३.महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा परिक्षा)
- २४.महालेखापाल, महाराष्ट्र-२ नागपूर (लेखा परिक्षा)
- २५.सर्व कार्यकारी अभियंता,(स्थापत्य),जिल्हा परिषद
२६. सर्व गट विकास अधिकारी
- २५.सर्व नियंत्रक अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २४.निवडनस्ती कार्यासन ०८.

परिशिष्ट

आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना

अर्जदाराचा
फोटो

प्रति,

प्रकल्प अधिकारी,

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प -----

विषय - घरकुल मिळणेबाबत.

१	अर्जदाराचे संपूर्ण नाव	
२	संपूर्ण पत्ता :	
३	आधार क्र	
४	शिधापत्रिका क्र.	
५	बँक खाते तपशिल- बँकेचे नाव व खाते क्र.	
६	जन्म दिनांक	
७	वय	
८	जमात-	
९	लिंग	
१०	विवाहीत/अविवाहीत	
११	विवाहीत असल्यास अपत्य संख्या	मुले- मुली- एकूण-
१२	कुटूंबातील व्यक्तींची संख्या	महिला : पुरुष : एकूण :
१३	योजनेचे नाव / मागणी :	
१४	अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न- उत्पन्नाचे साधन : शेती/ व्यवसाय -	
१५	स्वतःच्या मालकीची जागा आहे काय ?	होय / नाही
१६	अर्जदार पुढीलपैकी आहे काय	<ul style="list-style-type: none"> • भूमीहीन • विधवा • परित्यक्त्या • दिव्यांग • नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले • अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार पिडित झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती • प्रकल्पग्रस्त
	✓ टीप : यापैकी लागू असेल तेथे चिन्हांकित करावे व अर्जासोबत प्रमाणपत्र जोडावे.	

प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे काय ? असल्यास, कोणत्या योजनेचा -

अ.क्र.	योजनेचे नाव	वर्ष

वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास, मी स्वतः कायदेशीर कारवाईस जबाबदार राहील.

दिनांक :

स्थळ :

(अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी)

अ.क्र.	अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
१	अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
२	रहिवासी प्रमाणपत्र
३	जमातीचे प्रमाणपत्र
४	सातबारा उतारा किंवा नमुना - ८- अ (घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी)
५	उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
६	ग्रामसभेचा ठराव
७	शिधापत्रिका
८	आधार कार्ड
९	एक रद्द केलेला धनादेश (Cancelled cheque)

वरीलप्रमाणे कागदपत्र पुर्ण / अपुर्ण आहेत.

*वर नमूद कागदपत्र अपुर्ण असल्याने कागदपत्रांची पुर्तता करण्यात यावी.

(* लागू नसल्यास खोडण्यात यावी)

आवक लिपीक नाव-

स्वाक्षरी व दिनांक-

(सतीश वि.कोवे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन